

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : विकआ १२०५/प्र.क्र.११९/वि.प्र.४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक ५ जानेवारी, २००७.

वाचा : विक्रीकर आयुक्त कार्यालयाचे अर्धशासकीय पत्र क्रमांक : विकअ २००५/  
आस्था-२/अपमं/वि.वि.पुनर्रचना, दिनांक २० जानेवारी, २००६.

प्रस्तावना :-

दिनांक १ एप्रिल २००५ पासून महाराष्ट्र राज्यात मूल्यवर्धित कर या नविन कर प्रणालीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नवीन कर प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने विक्रीकर खात्याची पुनर्रचना आवश्यक झाली आहे. विशेषतः नवीन कर प्रणालीशी सुसंगत अशी विक्रीकर कार्यालयाची कार्यनिहाय (functional) फेररचना करणे, छोट्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये सध्याचे कार्यक्षेत्र कायम ठेवून कार्यालयांतर्गत कार्यशाखा (Functional Branches) स्थापन करणे, कर चुकवेगिरीस आळा घालण्यासाठी प्रमुख महामार्ग, बंदरे व विमानतळावरील माल वाहतुक संकुले येथे तपासणी नाके स्थापन करणे, मूल्यवर्धित करप्रणालीशी सुसंगत असे प्रगतीशील अंतर्गत बदल करणे, खात्यातील उपलब्ध मनुष्यबळाचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्यासाठी त्यांना सातत्याने प्रशिक्षित करणे व त्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत होईल अशा तऱ्हेने काही प्रोत्साहनात्मक योजना राबविणे, काही संवर्गांच्या फेररचना करणे, नवीन कर प्रणाली सुस्थापित करणे व त्याचबरोबर जुन्या कर कायद्यातील प्रलंबित निर्धारणांपैकी प्राथम्य निर्धारणा प्रकरणांचा कालबद्ध निपटारा करणे अशा विविध उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण विक्रीकर खात्याची फेररचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शासनाने विक्रीकर खात्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहेत:

- १) मुंबई व पुणे येथील विक्रीकर खात्याच्या विभागीय कार्यालयांची सध्याची क्षेत्रनिहाय रचना बदलून कार्यनिहाय शाखा स्थापन करण्यात याव्यात. संपूर्ण मुंबई क्षेत्रासाठी मूल्यवर्धित कर प्रशासनासाठी एकच मध्यवर्ती कार्यालय माझगांव येथे तर पुणे जिल्ह्यासाठी ग्रामीण व शहरी अशा क्षेत्रनिहाय दोन विभागीय कार्यालयांऐवजी, एक विभागीय कार्यालय पुणे येथे कार्यरत राहिल.
- २) ठाणे ग्रामीण, सोलापुर, नांदेड व धुळे अशी चार नवीन विभागीय कार्यालये स्थापन करण्यात यावीत. ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे शहरी व ठाणे ग्रामीण असे दोन स्वतंत्र विभाग करून, ठाणे शहर व कल्याण कार्यालयाच्या सध्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागांचा समावेश ठाणे शहरी विभागात राहिल आणि ठाणे जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र आणि नालासोपारा व पालघर क्षेत्र हे ठाणे ग्रामीण विभागामध्ये राहिल. ठाणे ग्रामीण विभागाचे मुख्यालय पालघर येथे राहिल.
- ३) नंदूरबार, वाशिम, हिंगोली व भंडारा येथे नविन विक्रीकर कार्यालये स्थापन करण्यात यावीत. सदर नवनिर्मित कार्यालयांसह सर्व विक्रीकर कार्यालयांमध्ये मूल्यवर्धित कर प्रणाली अंतर्गत कार्यशाखा (functional branches) स्थापन करण्यात याव्यात.
- ४) करदात्यांची सोय, भौगोलिक अंतरे, प्रशासकीय सुविधा व विक्रीकर विभागीय कार्यालयांना पुरेसे कामकाज मिळून, प्रभावी नियंत्रणाच्या दृष्टीने वरील क्रमांक २ आणि ३ नुसार नविन कार्यालयांची व विभागीय कार्यालयांची स्थापना झाल्यानंतर, शक्यतो भौगोलिकदृष्ट्या जवळ असणारी निम्नस्तरीय कार्यालये परिशिष्ट "अ" मध्ये दर्शविल्याप्रमाणे, जवळच्या विभागीय कार्यालयास जोडण्यात यावीत.

५) राज्यातील मुख्य बंदरे, विमानतळावरील माल वाहतुक संकुले व महामार्ग येथे परिशिष्ट "ब" मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण ३० आंतरराज्य तपासणी नाके (Border Check Posts) स्थापन करण्यात यावेत. हे तपासणी नाके स्थापन झाल्यानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट "क" मधील दिलेल्या पदांमधून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात यावे.

६) मोठ्या करदात्यांसाठी "एक खिडकी योजनेत" (LTU) ७० युनिट्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत असून त्यामधील अधिकाऱ्यांच्या गटांना आधुनिक संगणकीय सुविधा व प्रचलित शासकीय धोरणाप्रमाणे प्रत्येक युनिटकरिता भाड्याचे एक वाहन देण्यात येईल.

७) व्यवसायकर शाखेच्या कामांचे योग्य रितीने सनियंत्रण व संचालन होण्याच्या दृष्टीने व्यवसायकर शाखेची पुनर्रचना करण्यात यावी. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर असे ४ मुख्य विभाग स्थापन करण्यात यावेत. प्रत्येक विभागाचे संचालन सह आयुक्त दर्जाचा अधिकारी करेल. त्याच्या मदतीस प्रत्येकी एक उप आयुक्त दर्जाचा अधिकारी राहिल. उपलब्ध अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या मर्यादेत व्यवसायकर शाखेसाठी लागणारी अधिकारी/ कर्मचारी यांची संख्या विक्रीकर आयुक्त निश्चित करतील.

८) विक्रीकराच्या व व्यवसायकराच्या जाळ्यात नवीन संभाव्य करदात्यांना आणण्यासाठी पुढील तीन वर्षांच्या काळात म्हणजेच दि.३१.३.२०१० अखेर सातत्यपूर्ण सर्वेक्षण मोहिम राबविण्यात यावी. त्यासाठी विक्रीकर आयुक्तांनी सर्वेक्षण शाखेची स्थापना करावी.

९) सोबतच्या परिशिष्ट "क" च्या स्तंभ ix मध्ये दर्शविल्यानुसार दि.३१.३.२०१० पर्यन्तच्या संक्रमण काळासाठी अधिकाऱ्यांची एकूण ७०४ व वर्ग-३ कर्मचाऱ्यांची एकूण १८१२ अशा एकूण २५१६ अतिरिक्त पदांना मान्यता देण्यात येत आहे. ही अतिरिक्त पदे पूर्णतः तात्पुरती असून या पदांना कोणत्याही स्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा त्यांचे कायम पदात रूपांतर केले जाणार नाही. त्यामुळे ही तात्पुरती पदे केवळ पदोन्नतीने/ प्रतिनियुक्तीने/ बदलीने अथवा आवश्यकतेनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांमधून किंवा नवीन कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पध्दतीने नेमणूका करून भरावयाची आहेत. या तात्पुरत्या पदांवर कायमस्वरूपी पदोन्नत्या/नेमणूका करावयाच्या नाहीत.

१०) विक्रीकर खात्यातील कर प्रशासन व आस्थापना संवर्गाशी संबंधित प्रमुख संवर्गातील पदे, उपरोक्त परिशिष्ट "क" मध्ये दर्शविल्याप्रमाणे राहतील. त्या शिवाय लघुटंकलेखकांच्या / लघुलेखकांच्या विविध संवर्गातील मंजूर पदे, चतुर्थश्रेणीतील विविध संवर्गातील मंजूर पदे व इतर किरकोळ संवर्गातील मंजूर पदे यांचा आढावा विक्रीकर आयुक्त संक्रमण काळाच्या अखेरीस घेतील.

११) संचालक, लेखा व कोषागारे यांच्या आस्थापनेवरील उपसंचालक दर्जाचे एक व सहाय्यक संचालक दर्जाचे दोन अधिकारी, विक्रीकर खात्यात प्रतिनियुक्तीने समान वेतनश्रेणीत/ समकक्ष पदावर घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.


१२) खात्यातील सध्याच्या लिपिक-टंकलेखक संवर्गाची पुनर्रचना करून कर सहाय्यक (Tax Assistant) या नवीन संवर्गाची टप्प्या-टप्प्याने निर्मिती करण्यात यावी. या संवर्गाची अंतिम पदसंख्या २८०९ आणि वेतनश्रेणी रु. ४०००-१००-६००० अशी राहिल.

१३) विक्रीकर खात्यात खालीलप्रमाणे चार नवीन आस्थापना संवर्ग स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

संवर्ग	एकूण पद संख्या	वेतनश्रेणी
आस्थापना लिपिक	३००	रु. ३०५०-८०-४५९०
वरिष्ठ लिपिक	२२५	रु. ४०००-१००-६०००
अधिक्षक	१४०	रु. ५५००-१७५-९०००
आस्थापना अधिकारी ( राजपत्रित )	६५	रु. ६५००-२००-१०५००

- १४) वर नमूद केलेल्या आस्थापना लिपिक, वरिष्ठ लिपिक, कर सहाय्यक, अधीक्षक व आस्थापना अधिकारी या पाच नवीन संवर्गांची भरती पध्दत / सेवा प्रवेश नियम, अलाहिदा तयार करण्यात येतील.
- १५) आस्थापना लिपिक, वरिष्ठ लिपिक व कर सहाय्यक हे संवर्ग जसजसे स्थापन होतील व प्रत्यक्षात जसजशी पदे भरली जातील तसतशी लिपिक-टंकलेखक संवर्गातील सध्याची ३७०० पदे त्या प्रमाणात कमी करून सध्याचा लिपिक-टंकलेखक संवर्ग, भविष्यात टप्प्याटप्प्याने विसर्जित करण्यात येईल.
- १६) अधीक्षक संवर्गातील पदे प्रत्यक्षात जसजशी भरली जातील त्या प्रमाणात, विक्रीकर निरीक्षक संवर्गातील तेवढी पदे कमी/समायोजित करण्यात येतील.
- १७) आस्थापना अधिकारी संवर्गातील पदे जसजशी भरली जातील त्या प्रमाणात, विक्रीकर अधिकारी संवर्गातील तेवढी पदे कमी/समायोजित करण्यात येतील.
- १८) विक्रीकर खात्यातील लघुलेखकांची सध्याची रिक्त पदे व भविष्यात रिक्त होणारी पदे ही इंग्रजी किंवा द्विभाषिक (इंग्रजी व मराठी) लघुलेखकांच्या कायमस्वरूपी नेमणूका करून भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- १९) सोबतच्या परिशिष्ट "ड" मध्ये दर्शविल्यानुसार विक्रीकर खात्यातील संबंधित संवर्गामध्ये थेट भरती व गुणवत्ता आधारीत पदोन्नतीची तरतुद करण्यात यावी. त्यासाठी संबंधित सेवा प्रवेश नियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
- २०) जुन्या विक्रीकर कायद्यातील प्रलंबित निर्धारणांपैकी "क" आणि "ड" प्रवर्गातील सोबतच्या परिशिष्ट "इ" मध्ये दर्शविलेल्या निकषामध्ये बसणा-या प्राथम्य निर्धारणा (PRIORITY Ps) वगळून, उर्वरित प्रकरणांच्या निर्धारणा करण्यात येणार नाहीत. तथापि. अशा प्राथम्येतर (non-priority) निर्धारणांपैकी काही विशिष्ट प्रकरणांच्या निर्धारणा करण्याचा अधिकार विक्रीकर आयुक्तांना राहिल.
- २१) संक्रमण काळाच्या अखेरीस, सर्वेक्षणाच्या कामाचा व व्यवसायकराच्या वाढलेल्या व्याप्तीचा आढावा घेवून, सर्वेक्षण शाखेतील किती अधिकारी/कर्मचारी यांची पदे त्या पुढील काळात कायम स्वरूपातील सर्वेक्षण शाखेसाठी/व्यवसायकर शाखेसाठी आवश्यक आहेत, हे निश्चित करून, उर्वरित पदे समर्पित करावीत किंवा कसे याविषयी फेरआढाव्याच्या आधारे शासन निर्णय घेईल .
- २२) दिनांक ३१ मार्च २०१० पर्यंतच्या कालावधीसाठी विक्रीकर खात्यातील संभाव्य करदात्यांच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी भारतीय प्रशासन सेवेतील कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीतील किंवा निवड श्रेणीतील एका अधिकाऱ्याची "विशेष कार्य अधिकारी" म्हणून नेमणूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- २३) विक्रीकर खात्यातील विधी शाखेतील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी न्यायाधिकरणासमोर प्रकरण सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना रु.१०,०००/- इतका पोषाख भत्ता ३ वर्षातून एकदा देण्यात यावा.
- २४) विधी शाखेत किमान दोन वर्षे काम केलेल्या अधिकाऱ्यांना अंमलबजावणी शाखेत किंवा न्यायाधिकरणावर नेमणूकीसाठी प्राधान्य द्यावे.
- २५) खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्यतो खात्यातील सर्वच कार्यशाखांमध्ये काम करण्याची संधी मिळून त्यांची कार्यकुशलता वाढण्यासाठी त्यांच्या सेवेचे नियोजन (career planning) करण्यात येईल. त्या दृष्टीने याबाबतचा आराखडा विक्रीकर आयुक्त तयार करतील व त्यास शासनाची मान्यता स्वतंत्रपणे देण्यात येईल.
- २६) विक्रीकर खात्यात सह आयुक्त पदी नेमणूक होणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवा या माहिती तंत्रज्ञान, आंतरराज्यीय तपासणी नाके, तपासणी, अन्वेषण व अंमलबजावणीच्या कामासाठीच वापरण्यात येतील.

- २७) दि.३१ मार्च २०१० अखेरपर्यन्तच्या संक्रमण काळात खात्यातील मंजूर पदसंख्येच्या मर्यादेत, पदांचे अंतर्गत समायोजन व अधिकारी/ कर्मचाऱ्यांमधील कामाची वाटणी करण्याची व कामाच्या स्वरूपानुसार स्थानिक फेर बदल करण्याची मुभा विक्रीकर आयुक्तांना राहिल.
- २८) विक्रीकर खात्यातील कामाचे तांत्रिक स्वरूप व त्यासाठी कर विषयक ज्ञानाची अनिवार्यता लक्षात घेवून, खात्यातील कर्मचाऱ्यांना वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून यापूर्वी देण्यात येणारी सुट, यापुढे कोणत्याही संवर्गासाठी देण्यात येणार नाही. त्याप्रमाणे सेवा प्रवेश नियमात स्वतंत्रपणे सुधारणा करण्यात यावी.
- २९) विक्रीकर विभागाच्या पुनर्रचनेसाठी होणाऱ्या रु.४.८९ कोटी अनावर्ती खर्चास व वर्ष २००७-०८, २००८-०९ आणि २००९-१० या काळात, प्रतिवर्षी रु.४२.४६ कोटी एवढ्या होणाऱ्या वाढीव आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे.
- ३०) या शासन निर्णयात नमूद केलेली पदनामे ही मूल्यवर्धित कर कायदा, २००५ नुसार सुधारीत केलेली पदनामे आहेत.
- ३१) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [WWW.maharashtra.gov.in](http://WWW.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००७०१०६१६४९४४००१ असा आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

  
(सुबोध कुमार)  
प्रधान सचिव (वित्त)

प्रती,  
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, माझगांव, मुंबई,  
अपर विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, माझगांव, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -१, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२, महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल (लेखा परीक्षा) -१, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा परीक्षा) -२, महाराष्ट्र, नागपूर,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी,  
मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मा.राज्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मुख्य सचिव, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई  
प्रधान सचिव (वित्त) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,  
सचिव (व्यय) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,  
अपर मुख्य सचिव (सेवा), सा.प्र.विभाग, मंत्रालय, मुंबई,  
कार्यासन विक्रीकर प्रशा-१ /प्रशा-२ व प्रशा-३, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,  
निवड नस्ती, विक्रीकर प्रशा-४.

परिशिष्ट - अ

विक्रीकर विभागातील विभागीय कार्यालये (प्रशासन) व त्यांचेशी संलग्न विक्रीकर कार्यालये दर्शविणारे विवरणपत्र (सध्याची आणि नविन)

सध्याची कार्यालये			
	विभागीय (प्रशासन)	संलग्न असलेले	
		विक्रीकर कार्यालय	जिल्हा
१	नरिमन पॉइंट	नरिमन पॉइंट	मुंबई शहर
२	चर्चगेट	चर्चगेट	
३	मांडवी	मांडवी	
४	माडागांव	माडागांव	
५	वरळी	वरळी	
६	वांद्रे	वांद्रे	
७	अंधेरी	अंधेरी	
८	बोरिवली	बोरीवली	
९	घाटकोपर	कोकणभवन	
			रायगड
१०	ठाणे	ठाणे	ठाणे
		कल्याण	
		नालासोपारा	
		पालघर	
११	पुणे -१	पुणे	पुणे शहर
१२	पुणे -२	पुणे	पुणे ग्रामीण
		सोलापुर	सोलापुर
		बाशी	
१३	कोल्हापुर	कोल्हापुर	कोल्हापुर
		सातारा	सातारा
		सांगली	सांगली
		रत्नागिरी	रत्नागिरी
		ओरस	सिंधुदुर्ग
१४	नाशिक	नाशिक	नाशिक
		धुळे	धुळे, नंदुरबार
		अहमदनगर	अहमदनगर
		जळगांव	जळगांव
		मालेगांव	नंदुरबार
१५	औरंगाबाद	औरंगाबाद	औरंगाबाद
		बीड	बीड
		जालना	जालना
		परभणी	परभणी, हिंगोली
		नांदेड	नांदेड
		उस्मानाबाद	उस्मानाबाद
		लातूर	लातूर
१६	नागपुर	नागपुर	नागपुर
		चंद्रपुर	चंद्रपुर
		गोंदिया	भंडारा, गोंदिया
		गडचिरोली	गडचिरोली
		वर्धा	वर्धा
१७	अमरावती	अमरावती	अमरावती
		यवतमाळ	यवतमाळ
		खामगांव	बुलढाणा
		अकोला	अकोला, वाशिम

नविन कार्यालये			
	विभागीय (प्रशासन)	संलग्न असलेले	
		विक्रीकर कार्यालय	जिल्हा
१. माडागांव	माडागांव		मुंबई शहर
			मुंबई उपनगर
२. रायगड	रायगड		रायगड
३. ठाणे शहर	ठाणे शहर		ठाणे
		कल्याण	
४. ठाणे ग्रामीण *	नालासोपारा		ठाणे
		पालघर	
५. पुणे	पुणे		पुणे
६. सोलापुर *	सोलापुर		सोलापुर
		उस्मानाबाद	उस्मानाबाद
		बाशी	सोलापुर
७. कोल्हापुर	कोल्हापुर		कोल्हापुर
		सातारा	सातारा
		सांगली	सांगली
		रत्नागिरी	रत्नागिरी
		ओरस	सिंधुदुर्ग
८. नाशिक	नाशिक		नाशिक
		मानेगांव	नाशिक
		अहमदनगर	अहमदनगर
९. धुळे *	धुळे		धुळे
		जळगांव	जळगांव
		नंदुरबार @	नंदुरबार
१०. औरंगाबाद	औरंगाबाद		औरंगाबाद
		बीड	बीड
		जालना	जालना
११. नांदेड *	नांदेड		नांदेड
		परभणी	परभणी
		लातूर	लातूर
		हिंगोली @	हिंगोली
१२. नागपुर	नागपुर		नागपुर
		चंद्रपुर	चंद्रपुर
		गोंदिया	गोंदिया
		गडचिरोली	गडचिरोली
		वर्धा	वर्धा
		भंडारा @	भंडारा
१३. अमरावती	अमरावती		अमरावती
		यवतमाळ	यवतमाळ
		खामगांव	बुलढाणा
		अकोला	अकोला
	वाशिम @	वाशिम	

\* - नविन विभागीय कार्यालये

@ - नविन विक्रीकर कार्यालये

परिशिष्ट -ब

प्रस्तावित तपासणी नाक्यांचा तपशील.

अनु. क्र.	प्रमुख तपासणी नाक्यांचा तपशील.	मोठ्या तपासणी नाक्यांचा तपशील.	मध्यम तपासणी नाक्यांचा तपशील.	लघु तपासणी नाक्यांचा तपशील.
१	अच्छड (रा.म.-८), तालुका तलासरी, जि.-ठाणे, गुजरात सिमा	कागल (रा.म.-४), तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, कर्नाटक सिमा.	उमरगा (रा.म.-९), तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, कर्नाटक सिमा.	पुर्णाड (राज्य म.- ८) तालुका मुक्ताई नगर, जि.-जळगांव, मध्य प्र. सिमा
२	हादखेड (रा.म.-३), (पळसनेर), ता. शिरपूर, जि.-धुळे, म.प्र. सिमा	देवरी (रा.म.- ६), ता. देवरी, जि.गोंदिया, छत्तीसगढ सिमा.	मंडरूप (रा.म.-१३), तालुका- दक्षिण सोलापूर, जि.-सोलापूर, कर्नाटक सिमा.	बोरगांव (राज्य म.-नाशिक-सुरत), तालुका-सुरगना, जि. नाशिक, गुजराथ सिमा.
३	नवापूर (रा.म-६), तालुका नवापूर, जि. नंदुरबार, गुजरात सिमा	वाडीबंदर (मध्य रेल्वे), मुंबई	पिंपळखुटी (रा.म.-७), तालुका-पांढरकवडा, जि. यवतमाळ, आंध्र प्रदेश सिमा.	राजुरा (राज्य म.-२६४), तालुका राजुरा, जि.-चंद्रपूर, आंध्र प्र. सिमा
४	बी. पी. टी. (बंदर), मुंबई .	मुलुंड (मध्य रेल्वे), मुंबई.	मानेगांव (टाक), (रा.म.-७), तालुका रामटेक, जि. नागपूर, मध्य प्र. सिमा	बिलोली (राज्य म.-२२५), तालुका-बिलोली, जि. नांदेड, आंध्र प्र. सिमा.
५	जे.एन.पी.टी (बंदर), उरण, रायगड.	पनवेल (कोकण रेल्वे) रायगड).	विमानतळ मुंबई, सहार कार्गो कॉम्प्लेक्स.	चोरवड (राज्य म.-४), तालुका रावेर, जि.-जळगांव, मध्य प्र. सिमा
६			जोगेश्वरी (पश्चिम रेल्वे), मुंबई .	देगलूर (राज्य म.-६), ता. देगलूर, जि. नांदेड, आंध्र प्र. सिमा.
७			इन्सुली (रा.म.- १७), ता.-सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, गोवा सिमा.	खापरी (राज्य म.- ६), ता. चांदूरबाजार, जि-अमरावती, मध्य प्रदेश सिमा.
८			मरवडे (Marawade) (रा.म.-९), ता.-मंगळवेढा, जि. सोलापूर, कर्नाटक सिमा	अक्कालकुवा (राज्य म.-४), ता.-अक्कालकुवा, जि. नंदूरबार, गुजराथ सिमा.
९			सावनेर (रा.म.-६९), ता.-सावनेर, जि - नागपूर, मध्य प्रदेश सिमा.	चांदगड (राज्य म.- ) ता. चांदगड, जि. कोल्हापूर, कर्नाटक सिमा.
१०			नागपूर हवाई माल वाहतूक केंद्र (प्रस्तावित)	वरुड (राज्य म.-२४४), ता. वरुड, जि. अमरावती, मध्य प्रदेश सिमा
एकुण	५	५	१०	१०

परिशिष्ट - क

अनु. क्र.	पदनाम	सध्याची मंजूर पदे	१ जानेवारी २००७ ते ३१ मार्च २०१० पर्यंतच्या संक्रमण कालावधीसाठी					संक्रमण काळासाठी अतिरिक्त पदे (viii-iii)	दि. १ एप्रिल, २०१० पासून (कायमस्वरूपी) लागणारी पदे (vi+vii)
			मुं. वि. का. कायदयाखालील प्रलंबित निपटार्यासाठी पदे	सर्वेक्षणासाठी (व्हेंट व व्यवसायकर) लागणारी पदे	व्हेंट व व्यवसायकर कायदयाच्या अंमलबजावणी साठी लागणारी पदे	तपासणी नाक्यांसाठी लागणारी पदे	संक्रमण कालावधीतील एकूण मंजूर पदे		
(i)	(ii)	(iii)	(iv)	(v)	(vi)	(vii)	(viii)	(ix)	(x)
अ) १	विक्रीकर आयुक्त	१	०	०	१	०	१	०	१
२	विशेष कार्यकारी अधिकारी	०	०	१	०	०	१	१	०
३	अपर विक्रीकर आयुक्त	५	०	०	८	०	८	३	८
४	विक्रीकर सहआयुक्त	४४	४	०	४५	०	४९	५	४५
५	ज्येष्ठ विक्रीकर उपायुक्त	१९	२४	०	०	०	२४	५	०
६	विक्रीकर उपायुक्त	२४७	८६	१८	२७१	१०	३८५	१३८	२८१
७	सहाय्यक विक्रीकर आयुक्त	४८९	८१	३	३७२	५०	५०६	१७	४२२
८	विक्रीकर अधिकारी / आस्थापना अधिकारी	५९७	३६३	६४	६४५	६०	११३२	५३५	७०५
	एकूण अधिकारी	१४०२	५५८	८६	१३४२	१२०	२१०६	७०४	१४६२
९	विक्रीकर निरीक्षक / अधिक्षक	२४०८	७१९	४२०	२१०८	३०	३२७७	८६९	२१३८
१०	* लिपिक टंकलेखक ( कर सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, आस्थापना लिपिक)	३७००	११४५	१६४	२४८४	८५०	४६४३	९४३	३३३४
	एकूण कर्मचारी	६१०८	१८६४	५८४	४५९२	८८०	७९२०	१८१२	५४७२
	एकूण अधिकारी व कर्मचारी	७५१०	२४२२	६७०	५९३४	१०००	१००२६	२५१६	६९३४
ब)	सुरक्षा रक्षक/डेटा एन्ट्री ऑपरेटर (तपासणी नाक्याकारेता)	--	--	--	--	११०४	११०४	११०४	११०४
									कंत्राटी पध्दतीने भरावयाची
* टीप : हा संवर्ग टप्प्याटप्प्याने विसर्जित करून कर सहाय्यक, वरिष्ठ लिपिक व आस्थापना लिपिक संवर्ग निर्माण करण्यात येईल.									

परिशिष्ट - ड

विक्रीकर विभागातील विविध पदांवर विहित करावयाचे थेट भरती, पदोन्नती व गुणवत्ता पदोन्नतीचे प्रमाण(गुणोत्तर) दर्शविणारे विवरणपत्र.

(कंसा बाहेरील आकडे नविन गुणोत्तर दर्शवितात व कंसातील आकडे यापूर्वीचे गुणोत्तर दर्शवितात.)

अनु. क्र.	संवर्ग व पदसंख्या	वेतनश्रेणी (रुपये)	संवर्ग प्रकार (जुना / नविन)	म.लो.से. आयामार्फत थेट भरती	गुणवत्ता आधारित पदोन्नती(मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे अ.क्र. १२ वगळून)	निव्वळ/शुद्ध पदोन्नती(ज्येष्ठता अधीन पात्रता)	अभिप्राय
१	लिपिक	३०५०-७५-३९५०-८०- ४५९०	जुना	१००%	--	--	पदोन्नतीची तरतूद आहे. हा संवर्ग टप्प्या टप्प्याने नष्ट करावयाचा आहे.(dying cadre)
२	आस्थापना लिपिक	३०५०-७५-३९५०- ८०-४५९०	नविन	१००%	--	--	तरतूद तसेच अतिरिक्त संवर्ग कक्षातून नेमणूकीची तरतूद
३	वरिष्ठ लिपिक	४०००-१००-६०००	नविन	३३%	३३%	३३%	प्रारंभी लिपिकांच्या समावेशाने पदे भरावयाची व नंतर तीनही पध्दतीनी
४	कर सहाय्यक	४०००-१००-६०००	नविन	१००%	--	--	प्रारंभी सध्याच्या लिपिकांचे समायोजनाने व नंतर आयोगा मार्फत. हा नविन संवर्ग (लिपिक संवर्गाऐवजी)
५	विक्रीकर निरीक्षक	५५००-१७५-९०००	जुना	४०%	३०% (३०%)	३०% (३०%)	बदल नाही
६	अधिक्षक	५५००-१७५-९०००	नविन	--	५०%	५०%	प्रारंभी विक्रीकर निरीक्षकांचे समावेशाने व नंतर विहित प्रमाणात पदोन्नतीने.
७	आस्थापना अधिकारी	६५००-२००- १०५००	नविन	--	५०%	५०%	प्रारंभी विक्रीकर अधिकारी, (वर्ग-२)चे समावेशाने व नंतर दोन प्रकारच्या पदोन्नतीने
८	विक्रीकर अधिकारी, वर्ग-२ (नवीन पदनाम विक्री. अधिकारी)	६५००-२००- १०५००	जुना	--	५०% (०%)	५०% (१००%)	५०% निव्वळ पदोन्नतीने व ५०% गुणवत्ता पदोन्नतीने.
९	विक्रीकर अधिकारी, वर्ग-१ (नवीन स.वि.आ.)	८०००-२७५- १३५००	जुना	५०% (५०%)	२५% (०%)	२५% (५०%)	नव्याने गुणवत्ता पदोन्नतीने २५%.
१०	स.वि.आ.(नवीन वि.उपायुक्त)	१००००-३२५- १५२००	जुना	--	५०% (०%)	५०% (१००%)	पदोन्नतीमधील ५०% कोटा गुणवत्ता पदोन्नतीने.
११	ज्ये.स.वि.आ. (नवीन वरिष्ठ.वि.उपायुक्त)	१०६५०-३२५- १५८५०	जुना	--	--	१००%(१००%)	हा संवर्ग भविष्यात टप्प्या-टप्प्याने विसर्जित होईल.
१२	वि.उपायुक्त(नवीन सहआयुक्त)	१२०००-३७५- १६५००	जुना	--	१००% (०%)	०% (१००%)	ज्येष्ठता अधिन पात्रता ऐवजी गुणवत्ते आधारीत पदोन्नतीने.
१३	अपर विक्रीकर आयुक्त	१४३००-४००- १८३००	जुना	--	--	१००%(१००%)	कोणताही बदल नाही.



## परिशिष्ट - इ

मुंबई विक्रीकर कायद्याखाली प्रलंबित प्रकरणांपैकी निर्धारणासाठी प्रकरणे निवडण्यासाठी ठरविलेले निकष.

अ.क्र.	निकष
१	प्रोत्साहन योजनेखालील व्यापारी
२	मद्य व्यापारी
३	अन्वेषणाखालील प्रकरणे
४	चिवरणपत्रकाप्रमाणे रु ५०००/- पेक्षा जास्त परतावा असणारी प्रकरणे
५	ज्या व्यापा-यास मागच्या निर्धारणेत मान्य करदेयतपेक्षा निर्धारित कर २०% पेक्षा जास्त आला आहे किंवा अतिरिक्त मागणी १ लाखापेक्षा जास्त आहे(दोन्ही पैकी कमी असेल ते लागू)
६	नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापा-यांच्या शेवटच्या वर्षाची निर्धारणा.
७	व्यापा-यांची पहिल्या वर्षाची निर्धारणा.